

सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन
करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना “विशेष रजा”
मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक - सरजा-२०१५/प्र.क्र.९/१५/सेवा- ६

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक- २० जानेवारी, २०१६.

- वाचा:-** १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - अरजा -२४९५/२६/ सेवा -९,
दि.२६,ऑक्टोबर,१९९८,
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक -अरजा-१४०९/प्र.क्र. ८/०९/ सेवा-६,
दि.२४ ऑगस्ट,२००९.

प्रस्तावना:-

राज्य शासनातील महिला कर्मचाऱ्यांना संदर्भाधीन क्रमांक २ मध्ये नमुद केलेल्या दिनांक २४ ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णयाअन्वये १८० दिवसांपर्यंत प्रसूती रजा अनुज्ञेय आहे. त्याचप्रमाणे अनाथ लहान मूल दत्तक घेणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना संदर्भाधीन क्रमांक १ मध्ये नमुद केलेल्या दिनांक २६ ऑक्टोबर, १९९८ च्या शासन निर्णयाअन्वये ९० दिवसांपर्यंत “विशेष रजा” अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या विशेष रजेची तरतूद नाही. यास्तव सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याच्या संगोपनासाठी महिला शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष रजा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सरोगसी पध्दतीद्वारे जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करता यावे यासाठी राज्य शासनातील महिला शासकीय कर्मचाऱ्यांना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रसूती रजेप्रमाणे १८० दिवसांपर्यंत विशेष रजा मंजूर करण्यात येत आहे.

- रजेसाठी संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याने सक्षम प्राधिकाऱ्याकडे विहित पद्धतीने आगाऊ अर्ज करावा. अर्ज करताना सरोगसीद्वारे अपत्य प्राप्तीच्या अनुषंगाने करण्यात आलेला करारनामा, संबंधित वैद्यकीय अधिकारी/ स्त्री रोग तज्ञांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) सरोगसीबाबत निश्चित केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आल्याबाबत स्त्रीरोग तज्ञांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
- सदर विशेष रजा अपत्याच्या जन्म दिनांकापासून १८० दिवसांपर्यंत अनुज्ञेय राहिल.
- संपूर्ण सेवेच्या कालावधीत ही रजा फक्त एकदाच अनुज्ञेय राहिल.

iv) ही रजा फक्त अपत्य नसलेल्या तसेच दत्तक मूल न घेतलेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहिल.

२. हे आदेश मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये यांमधील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांनादेखील लागू राहतील.

३. हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

४. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)नियम, १९८१ मध्ये आवश्यक सुधारणा यथावकाश करण्यात येतील.

५. हा शासन निर्णय राज्य शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१६०१२०१८०६१५९२०५ आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांतिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(विदया वाघमारे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र , मुंबई (८० प्रती)
२. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र , नागपूर (८० प्रती)
३. महालेखापाल-१ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र , मुंबई (४० प्रती)
४. महालेखापाल-२ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र , नागपूर (४० प्रती)
५. महालेखापाल (वाणिज्य लेखा परिक्षा), मुंबई
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (४० प्रती)
७. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
८. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती)
९. राज्यपालांचे सचिव
१०. मुख्यमंत्र्यांचे सचिव
११. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
१२. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
१३. मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई
१४. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव व सचिव, मंत्रालय, मुंबई
१५. * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१६. * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई

- १७.* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूल शाखा), मुंबई
- १८.* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई
- १९.* प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
२०. मुख्य लेखा परिक्षा अधिकारी, स्थानिक निधी, नवी मुंबई
२१. सर्व मंत्रालयीन विभाग
२२. सर्व विभागीय आयुक्त
२३. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२४. मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या
२५. सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.
२६. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२७. वित्त विभागातील सर्व कार्यासने, (ग्रंथपाल ५ प्रती)
२८. निवड नस्ती- कार्यासन सेवा-६, वित्त विभाग

* पत्राने